

**आदर्श ग्राम सेवक पुरस्कार देणेबाबत**

महाराष्ट्र शासन  
ग्राम विकास व जलसंधारण विभाग,  
शासन परिपत्रक : मागणी-२०१० / प्र.क्र.२८७ / आस्था-९  
मंत्रालय, मुंबई- ४०० ०३२.  
दिनांक :-२६ ऑक्टोबर, २०१०

पहा:- शासन निर्णय, ग्राम विकास व जलसंधारण विभाग, क्रमांक- वैप्रोब-१०९६/प्र.क्र.३२०२/४९, दिनांक  
१० नोव्हेंबर, १९९८.

**शासन परिपत्रक :-** उपरोक्त संदर्भाकीत शासन निर्णयान्वये शासनाचे असे आदेश आहेत की, ग्रामीण भागात शासनाच्या विविध योजनांची अंमलबजावणी यशस्वीपणे करून ग्रामीण भागातील सर्व सामान्य जनतेचे राहणीमान उंचावण्यास व अडचणी सोडविण्यास सर्वोत्तोपरी सहाय्य करणा-या ग्रामसेवकांची आदर्श ग्रामसेवक म्हणून निवड जिल्हा परिषद स्तरावर करण्यात यावी. प्रत्येक गटातून एक सर्वोत्कृष्ट ग्रामसेवक / ग्राम विकास अधिकारी निवडून जिल्हा परिषदेमार्फत त्याचा सत्कार करण्यात यावा. सर्वोत्कृष्ट ग्रामसेवक म्हणून निवड झालेल्या ग्रामसेवकाला मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद यांचे स्वाक्षरीने प्रशस्तीपत्र व सन्मानपत्र देण्यात यावे व त्याची नोंद त्याच्या गोपनीय अहवालात घेण्यात यावी. तसेच सर्वोत्कृष्ट ठरलेल्या ग्रामसेवकास एक आगाऊ वेतनवाढ देण्यात यावी.

२. सर्वोत्कृष्ट ग्रामसेवक म्हणून निवड झालेल्या ग्रामसेवकाला प्रशस्तीपत्रक व सन्मानपत्रक देवून पुरस्कार वितरण कार्यक्रम "२ ऑक्टोबर" या गांधी जयंती दिनी पार पाडण्याचे शासनाचे आदेश असले तरी सदर दिवशी जिल्हास्तरावर ग्रामसभा व विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येत असल्याने आदर्श ग्राम सेवक पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम त्या दिवशी पार पाडणे शक्य होत नाही. त्यामुळे सदर आदर्श ग्राम सेवक पुरस्कार वितरण कार्यक्रम विलंबाने पार पाडले जात असल्याचे शासनाच्या निदर्शनास आले आहे.

३. याबाबत शासनाचे असे आदेश आहेत की, " २ ऑक्टोबर " या गांधी जयंती दिनी जिल्हा स्तरावर विविध कार्यक्रमाची आखणी करण्यात येत असल्याने त्या दिवशी जिल्हा परिषदांची होणारी प्रशासकीय गैरसोय विचारात घेवून सदर कार्यक्रम " २ ऑक्टोबर " या गांधी जयंती दिनाव्यतिरिक्त जिल्हा परिषदांनी त्यांच्या प्रशासकीय सोयीनुसार ऑक्टोबर महिन्यातील इतर कोणत्याही दिवशी पार पाडण्याबाबतची मुभा याद्वारे देण्यात येत आहे. मात्र सदर कार्यक्रम हा ऑक्टोबर महिन्यातच पार पाडला जाईल याची सर्व जिल्हा परिषदांनी दक्षता घेणे आवश्यक आहे. ऑक्टोबर महिन्यात आदर्श ग्रामसेवक पुरस्कार वितरण कार्यक्रम पार पाडण्यास कसूर करणाऱ्या संबंधित अधिकारी/कर्मचारी यांची जबाबदारी निश्चित करण्याची कार्यवाही मुख्य कार्यकारी अधिकारी व विभागीय आयुक्त यांनी त्यांचे स्तरावर करावी.

४. सदरचा शासन निर्णय शासनाच्या [www.maharashtra.gov.in](http://www.maharashtra.gov.in) या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संगणक सांकेतांक २०१०१०२६१९४५०७००१ असा आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने

  
( प्रकाश हिल्कर )  
सह सचिव

प्रति,

१) मुख्यमंत्री महोदयांचे सचिव

२) सर्व मंत्री महोदयांचे खाजगी सचिव

- ३) सर्व राज्यमंत्री महोदयांचे खाजगी सचिव
- ४) सर्व विधान सभा/ परिषद सदस्य
- ६) मुख्य सचिव, महाराष्ट्र शासन
- ७) मंत्रालयीन सर्व विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव / प्रधान सचिव / सचिव
- ८) सर्व विभागीय आयुक्त
- ९) सर्व जिल्हाधिकारी
- १०) सर्व जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी
- ११) प्रकल्प संचालक, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा (सर्व )
- १२) महालेखापाल, महाराष्ट्र-१, मुंबई
- १३) महालेखापाल, महाराष्ट्र-२, नागपूर
- १४) संचालक, अर्थ व सांख्यिकी संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई
- १५) अप्पर संचालक, प्रकल्प आखणी व एकात्मिक ग्रामीण विकास कार्यक्रम कक्ष ,  
ग्राम विकास व जलसंधारण विभाग, मुंबई
- १६) सर्व सह सचिव/उप सचिव/ अवर सचिव/ कक्ष अधिकारी, ग्राम विकास व जलसंधारण विकास विभाग,  
मंत्रालय, मुंबई-३२
- १७) निवड नस्ती - आस्था-९, ग्राम विकास व जलसंधारण विभाग, मंत्रालय, मुंबई.